

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील  
उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यासाठी सह आयुक्त  
यांची नवीन ६ पदे निर्माण करण्याबाबत.

जुलै, २००६ च्या विधानमंडळाच्या अधिवेशनात  
पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट झालेली  
तरतूद खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : एसटीसी-१००५/प्र.क्र.६२/का.१०

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २९ सप्टेंबर, २००६

वाचा:-१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. एसटीसी-१००५/ प्र.क्र.६२/ का.१०,  
दि.७.१२.२००५

२) शुद्धिपत्र, आदिवासी विकास विभाग, क्र. एसटीसी-१००५/प्र.क्र.६२/का.१०, दि. २९.६.२००६

३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. वियुडी-२००६/ प्र.क्र.४७/ का.१०,  
दि. १.९.२००६

शासन निर्णय : प्रस्तावनेतील दि. ७ डिसेंबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यामधील उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यासाठी सह आयुक्त यांची नवीन ६ पदे निर्माण करण्यात आली. या पदावरील खर्च भागविष्यासाठी जुलै, २००६ नव्ये झालेल्या विधानमंडळाच्या अधिवेशनात रुपये १४.६८ लक्ष एवढ्या रक्कमेन्ही पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २६) शासन राजपत्र (जसाधारण) भाग-चार, दि. २७ जुलै, २००६ रोजी पारित झालेला आहे. या अधिनियमानुषंगाने पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप प्रस्तावनेतील क्र.३ वरील दि. १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेले आहे.

पुरवणी मागणीद्वारे दि. १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयात रुपये १४.६८ लक्ष एवढे तरतूद अंतर्भूत आहे. सदर तरतूद वित्त विभागाकडे सादर केलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यास आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. दि. १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयासोबत कॅश फ्लो विवरणपत्र जोडलेले आहे. त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे त्या महिन्याचा खर्च त्याच महिन्यात करण्यात यावा.

वरील खर्च मागणी क्र.टी-५, २२२५- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाति क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-राज्य योजनांतर्गत योजना-००७-संचालन व प्रशासन -(०१) (०१) नियोजन व संनियत्रण शाखा- जनजाति संशोधन व प्रशिक्षण संस्था- (२२२५ २६५ C) या मुख्य लेखाशोधाखाली खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याला संगणक सांकेतांक २००६०९२९१४४५७४०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपीतोळे

( वि. वा. जोशी )

कक्ष अधिकारी

प्रत.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मार्शिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सर्व विभागीय आयुक्त.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सह संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र, नागपूर

उपसंचालक(संशोधन) तथा सदस्य संविव, अनुज्ञापित जमाती प्रनाणपत्र तपासणी सनिती,  
ठाणे/नाशिक/पुणे/ऑरंगाबाद/अमरावती/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, नाशिक, पुणे, ऑरंगाबाद, अमरावती व नागपूर

वित्त विभाग, व्यय-१४, मंत्रालय, मुंबई

कार्यालय-७ व १५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, का.१०, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.